

समत्तविलोकिता f. N. pr. einer buddhistischen Welt LALIT. ed. Calc. 268, 5.

समत्तव्यूहसागरचर्चव्यवलेकिन m. N. pr. eines Garuḍarāgā VJUTP. 89.

समत्तस्थूलावलोकन eine best. Blume VJUTP. 142.

समत्तस्फोरणमुखदर्शन m. N. pr. eines Garuḍarāgā VJUTP. 89.

समत्तलोक m. eine best. Meditation VJUTP. 18.

समत्तविलोकिता m. N. pr. eines Bodhisattva RĀSUTRAPĀLAP. 2.

समत्तिकम् (von 2. सम् + त्तिक) adv. *zusammengrenzend* ÇAT. Br. 4, 4, 22. 13, 2, 4, 2. °कतरम् 9, 3, 1, 11. fg.

समत्तक (von 2. स + त्तक) adj. von Sprüchen begleitet: विवाक् JĀÉN. 1, 13. Ind. St. 1, 21, 20.

समत्तिन् (2. स + म°) adj. mit Ministern versehen; davon nom. abstr. समत्तित्व n. RĪĀ-TAR. 5, 248.

समन्वु (2. स + म°) adj. 1) *gleichgesinnt, einmüthig*: die Marut RV. 2, 34, 2. 5. 6. — 2) *ergrimmt, zornig*: सेनाः RV. 7, 25, 1. R. 1, 37, 22. 37, 7. RĪĀ-TAR. 6, 198. 214. Boz. Çiva's ÇABDĀRTHAK. bei WILSON. — 3) *betrübt* MBH. 3, 15670.

समन्वय (von 3. इ mit समनु) m. *unmittelbarer Zusammenhang* Kap. 1, 132. SĀMĀHJAK. 15. BĀDAR. 1, 1, 1. समुत्कितकाम° adj. PRAB. 100, 12. SARVADARĀNAS. 60, 22. fgg. 73, 8. 157, 5. BHĀG. P. 3, 26, 49. 7, 15, 54. 14, 7, 42. 28, 20. MADHUS. in Ind. St. 1, 19, 27. मनोभिरभिज्ञमुस्ते कृञ् प्री-तिसमन्वयात् so v. a. in Folge von MBH. 2, 47. 12, 4287 (वन्त् st. वन् mit der ed. Bomb. zu lesen). 1, 5080 v. l. für समर्थनात् nach NILAK. °सूत्र HALL 96. 204. Verz. d. B. H. No. 612.

समपद 1) m. *quidam coeundi modus*: योषित्पदि लृदि स्याप्य कराभ्यां पीडयेत्स्तनौ । यथेष्टं ताडयेथेनानि बन्धः समपदः स्मृतः ॥ RATIM. und SHARAD. im ÇKDR. — 2) = समपाद BHAR. zu AK. 2, 8, 2, 58 nach ÇKDR.

समपदाति adv. gaṇa तिष्ठद् u. s. w. zu P. 2, 1, 17.

समपाद n. eine best. Stellung beim Schiessen H. 777; vgl. das Citat aus dem DHANURVEDA beim Schol.

समप्राधान्यसंकर m. künstliche Verwebung zweier Bilder KUYALAJ. 167.

समबुद्धि 1) adj. *gleichmüthig*. — 2) m. N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. 52, b, 24.

समभाग 1) सम + भाग adj. P. 6, 2, 1, Schol. समभाग adj. würde 2. सम + भाग sein.

समभित्तम् (2. सम् + त्त) indecl. hin zu (acc.): अथ द्वारं समभित्तो गवा स्थित्वा ततो ऽब्रवीत् MBH. 13, 1446.

समभिधा f. = अभिधा Name, Benennung: पीथिसमभिध adj. Inscr. in Journ. of the Am. Or. S. 6, 508, Çl. 36.

समभिभाषण (von 1. भाष् mit समभि) n. Unterredung: मया mit mir R. 5, 33, 24. सीता° mit 29, 82.

समभिध्याकार (von कृ mit समभिध्या) m. 1) *gleichzeitige Erwähnung, — Nennung, — Anführung* KĀTJ. ÇA. 1, 2, 9. 10, 2. 4, 1, 30. 3, 25. 9, 11, 15. ज्ञातिसंज्ञयोगुपाक्रियाभ्याम् Schol. zu P. 2, 1, 57. प्रसिद्धपद° SĪA. D. 10, 17. Comm. zu TS. PRĀT. 13, 14. वाक्य° PRAJOGAR. 93, b, 2. — 2) *Verkehr, Umgang mit* (gen.) KĀTJ. ÇA. 6, 1, 8.

समभिकार (von कृ mit समभि) m. *Wiederholung* H. an. 5, 44. MBH. r. 309. P. 3, 1, 149. क्रिया° 22. 4, 2. Spr. (II) 4697. nach den Lexico-

graphen auch *Intensität*.

समभूमि 1) f. *obener Boden* GĀṬĀDR. im ÇKDR. R. 1, 5, 9. °तले 2, 56, 11. — 2) indecl. gaṇa तिष्ठद् u. s. w. zu P. 2, 1, 17; vgl. समभूमि.

समभ्यर्थयितर (von अर्थय् mit समभि) nom. ag. ein Bittender KUMĀRAS. 3, 20.

समभ्याश m. = अभ्याश Nähe, Gegenwart: °गत MBu. 6, 4031. प्रूढ° 1, 2474. MĀRK. P. 32, 25. mit श nur ed. Bomb. 6, 4031, sonst überall mit स geschrieben.

समभ्युद्धरण (von कृ mit समभ्युद्) n. *das Herausziehen, Heraus-*
holen: दुःखपङ्के निमज्जताम् । राज्ञाम् MBu. 2, 955.

समभ्युपगमन (von गम् mit समभ्युप) n. *das Sicherklären für Etwas*. Gutheissen UVATA zu RV. PRĀT. 11, 36.

समभ्युपेय (von 3. इ mit समभ्युप) n. RV. PRĀT. 11, 36 nach UVATA = समभ्युपगमन.

सममण्डल n. *der erste Verticalkreis* SĪRĪAS. 3, 6. GOL. GOLAB. 3. TRIPR. 37. Comm. zu GANĪT. TRIPR. 13. °शङ्कु prime vertical staff Journ. of the Am. Or. S. 6, 258.

सममति adj. *gleichmüthig* BUĀG. P. 6, 16, 34.

सममय (von 2. सम) adj. (f. ई) otwa aus Gleichem hervorgegangen P. 4, 3, 82, Schol.

सममात्र adj. *prosodisch gleich lang* Ind. St. 10, 420.

समबिल s. unter बिल 1).

समभूमि° adv. *dem Boden gleich* ÇAT. Br. 3, 6, 2, 18. KĀTJ. ÇA. 6, 3, 12. KAUC. 23. — Vgl. समभूमि 2).

समय (von 2. सम), समयति *ebnen; in Ordnung bringen*; s. समयितव्य und vgl. समीकर.

समर्थ (von 3. इ mit सम्) m. am Ende eines adj. comp. f. श्रौ. 1) *das Zusammentreffen, Zusammenlaufen, Ort des Zusammentreffens* (= समर): सीतानाम् ÇAT. Br. 7, 2, 3, 3. AV. 2, 35, 3 (समरे TS.). — 2) *Verkehr*: न तैः समयमन्विच्छेत् M. 10, 53. — 3) *Verständigung, Uebereinkommen; eine auferlegte oder übernommene Verpflichtung; Vertrag, Verabredung, Bedingung*: संग्रामे संयते समयकामः TS. 2, 1, 8, 4. HARIV. 10571. 14833. R. 1, 3, 24. 2, 26, 22. R. GORR. 2, 123, 14. 4, 16, 13. JOGAS. 2, 31. KATUĀS. 28, 69. 34, 33. 86, 144. समयकृष्ट 34, 38. तेन समयेन in Folge dieses Uebereinkommens RĪĀ-TAR. 1, 234. समयेन einer Verabredung gemäss MBu. 3, 19211. R. GORR. 1, 1, 73. 39, 24. unter einer Bedingung, bedingungsweise MBu. 3, 2598. 18153. BHĀG. P. 3, 22, 19. समयात् einer Verabredung gemäss JĀÉN. 1, 61 (मिथस्). AK. 2, 8, 2, 66. unter einer Bedingung MBu. 3, 13256. HARIV. 1375. समयतम् *bedingungsweise* MĀKĪU. 18, 24. समयबन्धन adj. *an einen Vertrag gebunden* MĀRK. P. 80, 11. समयं वृ *seine Bedingung aussprechen* MBu. 3, 13256. वच् dass. KATUĀS. 86, 113. अभिधा dass. 110. so v. a. *versprechen* BUĀG. P. 3, 23, 10. समुद्य समयं मिथः *gegenseitig übereinkommen* 4, 25, 43. समयं कृ *übereinkommen mit* (instr. oder instr. mit सक्त); *sich verpflichten, festsetzen, eine Bestimmung treffen, eine Bedingung stellen, stipuliren*: अर्घ्यवक्त्रैः समयं कृत्वा LĀṬJ. 4, 8, 28. ÅCV. ÇA. 10, 5, 20. GRH. 1, 6, 5 (मिथः). द्वारेण सक्त MBu. 3, 2254. — 1, 2749. 3, 16780. 5, 7028. 7488. 14, 1619. R. 1, 38, 24. R. GORR. 1, 1, 70. 4, 30, 8. 10. 52, 14. 53, 4. 5, 66, 3. 22. 7, 104, 3. KATUĀS.